



# राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र

१ ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०० ०३२.

(प्रसिद्धिपत्रक)

दि. २३ एप्रिल २०१८

## ६५४ ग्रामपंचायतींसाठी

### २७ मे रोजी मतदान

#### ४,७७१ रिक्तपदांसाठीही मतदान

मुंबई, दि. २३: राज्यातील विविध २५ जिल्ह्यांमधील ६५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ३३ जिल्ह्यांतील सुमारे २ हजार ८१२ ग्रामपंचायतींमधील ४ हजार ७७१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २७ मे २०१८ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी ७ ते १२ मे २०१८ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी १४ मे २०१८ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १६ मे २०१८ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान २७ मे २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी ७.३० पासून दुपारी केवळ ३.०० पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २८ मे २०१८ रोजी होईल.

**सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:** ठाणे- ५, पालघर- ३, रायगड- १८७, सिंधुदुर्ग- २, नाशिक- २०, धुळे- ७, जळगाव- ८, अहमदगनर- ७७, पुणे- ९०, सोलापूर- ३, सातारा- २३, सांगली- ८२, कोल्हापूर- ७४, औरंगाबाद- ४, बीड- २, नांदेड- ७, परभणी- १, उस्मानाबाद- ३, लातूर- ५, अकोला- २, यवतमाळ- २९, वर्धा- १४, भंडारा- ४ आणि गडचिरोली- २. **एकूण- ६५४.**

**पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्तपदांची जिल्हानिहाय संख्या (कंसात ग्रामपंचायतींची संख्या):** ठाणे (९०)- १६७, पालघर (७३)- १४४, रायगड (९३)- १५८, रत्नगिरी (२०२)- २९९, सिंधुदुर्ग (७४)- १०४, नाशिक (२००)- ३१८, धुळे (३४)- ४९, जळगाव (५७)- ९६, नंदुरबार (३२)- ३६, अहमदगनर (७८)- १२४, पुणे (२५८)- ४५६, सोलापूर (९३)- १५४, सातारा (४०९)- ७७७, सांगली (४०)- ८१, कोल्हापूर (८७)- १२६, औरंगाबाद (३४)- ४१, बीड (२४)- ३५, नांदेड (१०६)- १७७, परभणी (२८)- ४०, उस्मानाबाद (४८)- ६५, जालना (२१)- २८, लातूर (७९)- ९४, हिंगोली (४१)- ५५, अमरावती (८०)- १२१, अकोला (२३)- ३१, यवतमाळ (११०)- १६७, वाशीम (२०)- २३, बुलडाणा (३९)- ७२, वर्धा (४९)- ७२, चंद्रपूर (७४)- १०६, भंडारा (६)- ४८, गोंदिया (३५)- ४३ आणि गडचिरोली (१७५)- ४६४. **एकूण (२,८१२)- ४,७७१.**

0-0-0